

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./सु. ३/१६७/२३
टोकन नं. ४१२०२३०००११९२२

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 22BI016733800

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महागष्ट महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 22BI016733800 अन्वये (जुना क्र. २२/२१०६) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून KHIAL VENSIMAL SAJNANI/ MAMTA KHIAL SAJNANI नोंद असुन एकुण क्षेत्रफळ...

अर्जदार श्री. नंद हरीलाल अहुजा/स्वी हरीलाल अहुजा/गिरीश हरीलाल अहुजा रा. न्यु गजानंद शॉपींग सेंटर, बॅ.नं. ४७५/२, ३, ४, ५, शॉप - ६, उल्हासनगर-२ यांनी दि. ०५/०७/२०२३ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३ करीता
२. खैल वेन्सीमल सजनानी /ममता खैज सजनानी व श्री. नंद हरीलाल अहुजा/स्वी हरीलाल अहुजा /गिरीश हरीलाल अहुजा यांचे दरम्यान खरेदीखत नोटरी नं. ४५३ दि. १७/०५/२०२३ ची छायांकीत प्रत.
३. ताबा पावती नोटरी नं. ४५५ दि. १७/०५/२०२३ची छायांकित प्रत
४. इन्डीमीन्टी बॉन्ड नोटरी नं. ९१७ दि. २४/०५/२०२३
५. टाऊन दर्शन पेपर दि. २६/०६ /२०२३
६. प्रतिज्ञापत्र.


उपरोक्त कागदपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

लिपिक

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 22BI016733800 करीता श्री. नंद हरीलाल अहुजा/स्वी हरीलाल अहुजा/गिरीश हरीलाल अहुजा अशी नोंद वर्ष २०२३-२४ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

उप कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	135233/1353
Date	17/07/2023
Sign.	



UMC:TD:UNIT- 2 : 167 :23
Register No. 41202300011922

Date : 14/07/2023
Sr. No. 22/2106

To,
Mr. Nand Harilal Ahuja
Mr. Ravi Harilal Ahuja
Mr. Girish Harilal Ahuja
New Gajanand Shopping Center Shop no. 6,
Bk. No. 475/2, 3, 4, 5
Ulhasnagar- 421002

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No **22/2106** of Mpl. Assessments Register.
Ref : Your Notice Dated: **05/07/2023**


Sir,

Your name has been entered in place of **Mr. Khial Vensimal Sajnani /Mamta Khial Sajnani** under Ward No. **22** Prop.No **22B1016733800** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|---|--------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 917 | Dt 24/05/2023 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Town Darshan | No.----- | Dt 26/05/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary Agreement For Sale | No. 453, 55 | Dt 17/05/2023 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes